

निनावी व खोट्या सहीने शासनाकडे आलेल्या

अर्जावरील कार्यवाही

201601081102464007

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
क्रमांक : शाकाप-१०.०१/१४८/प्र.क्र.५५/०१/१८ (र.व का.)
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २९ जुलै, २००३.

परिपत्रक

निनावी व खोट्या सहीने प्राप्त झालेल्या सर्वच अर्जाबाबत चौकशी करण्याची आवश्यकता नाही. जर अशा अर्जामध्ये पडताळणीच्या समर्थनास उपयुक्त अशा विशिष्ट प्रसंगाचा किंवा चौकशी योग्य मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला असेल आणि ते चौकशी करण्याकरिता सार्वजनिकदृष्ट्या पुरेशे महत्वाचे असतील तरत्ता त्या प्रसंगाबाबत किंवा मुद्द्यांबाबत चौकशी करण्यात यावी. सदर चौकशी करताना कोणती कार्यवाही अवलंबावी याबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : शाकाप-१०८५/५८/१८ (र.व का.), दि. ७ मे, १९८५, शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : शाकाप-१०९६/८५०/५८ (र.व का.), दि. २७ डिसेंबर, १९९६ व शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक : शाकाप-१०९८/५८/प्र.क्र.५/९८/१८ (र.व का.), दि. ३ जुलै, १९९८ अन्वये मार्गदर्शन करण्यात आले होते.

२. प्रशासनातील अधिका-यांना / कर्मचा-यांना त्रास देण्याच्या हेतूने निनावी किंवा खोट्या नावाने तक्रारी नाराज झालेल्या व्यक्तीकडून केल्या जातात ही सध्याची वस्तुस्थिती आहे. अधिका-यांस / कर्मचा-यांस पदोन्तती मिळण्याच्या दरम्यान निनावी / खोट्या नावाने तक्रारी केल्या जातात. परिणामी त्यास पदोन्तती मिळण्यास अडचणीचे ठरते तसेच त्याच्या नितीमूल्यांचे खच्चीकरण केले जाते असे निर्दर्शनास आले आहे.

३. भ्रष्टाचार निर्मूलन मोहिमे अंतर्गत शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार प्रतिबंध विभागाच्या संबंधित अधिका-याचे पदनाम, कार्यालयाचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक इत्यादी तपशीलाचे फलक लावण्यात आलेले आहेत. ज्या शासकीय सेवकांबाबत भ्रष्टाचाराबाबत ठोस तक्रार असेल

(कृ.मा.प.)

ROTA/H-812(1000-10-03)1

C:\lotus\wordpro\scripts Ninavi

अशा बाबतीत तक्रारदार त्या कार्यालयांशी संपर्क साधू शकतो ही भ्रष्टाचारास आला घालण्यासाठी केलेली व्यवस्था लक्षात ठेणा निनावी अर्ज तसेच अर्ज खोट्या नावाने करण्यात आलेला आहे असे चौकशीअंती आढळून आल्यास असेही अर्ज कोणतीही कार्यवाही न करता ते दफ्तरी दाखल करण्यात यावेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

२१३८/८३
(राजेंद्र सिंह)
प्रधान सचिव (प्र.सु.व र.व का.)

प्रति,

१. मा.राज्यपालांचे सचिव,
२. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
३. मा.उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
४. सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव / स्वीय सहायक,
५. विरोधी पक्ष नेता कार्यालय,विधानसभा / विधान परिषद,
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,मुंबई,
६. शासनाचे मुख्य सचिव,
७. शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव,
८. सचिव,विधानसभा / विधानपरिषद,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,
९. सर्व मंत्रालयीन विभाग,
१०. महासंचालक,माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,मुंबई,
११. सर्व विभागीय आयुक्त,
१२. सर्व जिल्हाधिकारी,
१३. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
१४. सर्व मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील इतर सर्व विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख,
१५. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने (का.१८ व १६-अ वगळून),
१६. कार्यासन १६-अ,सामान्य प्रशासन विभाग यांना त्यांचेकडील क्रमांक :
आरजीए-१०००/२०११/ प्र.क्र.११/२०००/१६-अ,दि.१२.९.२००२ च्या पत्रास
अनुसरून
१७. निवड नस्ती.

— — — — —

H-812(1000-10-03)1a.